

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील
उपयोजना

२००६-२००७ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
"मागासवर्गीयांचे कल्याण"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.११/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ०५ जून, २००६.

- वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.११/का-७,
दि. १२ एप्रिल, २००६.
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अंदाज-१०.०६/सी.आर.४७/२००६/अर्थसंकल्प-३,
दि. ५ मे, २००६.

शासन निर्णय :- उपरोक्त क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपविकास शिर्षाखालील विविध योजनांच्या तरतुदी वितरीत करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयामध्ये आश्रमशाळा व वसतिगृहे बांधकामाच्या तरतुदी वितरीत करण्यात आलेल्या नव्हत्या. सदर योजनांच्या तरतुदी आता वितरीत करण्यात येत असून त्या पूर्णपणे खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ २ मध्ये दर्शविलेल्या जिल्हानिहाय तरतुदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत असून स्तंभ ३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रण अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. या तरतुदी वित्त विभागाच्या मासिक खर्च विवरणपत्रात (कॅश फ्लो) मध्ये दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यात याव्यात. एखाद्या महिन्यात विवरणपत्राप्रमाणे खर्च झाला नाही तर शिल्लक निधी पुढील महिन्यात वापरण्यात अनुमती देण्यात येणार नसल्याने खर्चाचे काटेकोर नियोजन करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

२. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व क्र.टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.


३. अंमलबजावणी अधिकारी व विभाग प्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व अंमलबजावणी अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन चालू योजनावर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्यता केलेल्या चालू योजनावर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०७०७११५८४०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि. रा. ठाकुर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती, जि.नंदुरबार/ ठाणे/ गडचिरोली/ जळगांव/ चंद्रपूर/ रायगड/ नांदेड/ गोंदिया / परभणी/ बुलढाणा/ यवतमाळ/ नागपूर/ नाशिक / भंडारा/ पुणे/अमरावती/अहमदनगर.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/नाशिक/धुळे/अहमदनगर/जळगांव/पुणे/यवतमाळ/ अमरावती/चंद्रपूर/नागपूर/नांदेड.

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, जि.नंदुरबार/ ठाणे/ गडचिरोली/ जळगांव/ चंद्रपूर/ रायगड/ नांदेड/ गोंदिया/परभणी/बुलढाणा/यवतमाळ/नागपूर/नाशिक/भंडारा/पुणे/अमरावती/अहमदनगर.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई. (इमारती)

संचालक, लेखा व कोषागरे , नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००६-०७ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
 (टिएसपी)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७ -शिक्षण-(१) वसतिगृह बांधणे- (०१) (०२) केंद्र पुरास्कृत योजना (४२२५ ०१०२) (०१) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ००९६)			
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
	केंद्र	राज्य			
(१) नंदुरबार					
१) धडगांव, मुलांचे	१७३९	१७३९	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	निवळ बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून.
२) धडगांव, मुलींचे	१७३९	१७३९			
३) सुरवणी (ध), मुलांचे	१७३९	१७३९			
४) खापर, मुलांचे	१७३९	१७३९			
५) खापर, मुलींचे	१७३९	१७३९			
६) शिसा, मुलांचे	१७३९	१७३९			
७) अक्कलकुवा, मुलांचे	१७३९	१७३९			
८) अक्कलकुवा, मुलींचे	१७३९	१७३९			
९) मोलगी, मुलांचे	१७३९	१७३९			
१०) आमलाड, मुलांचे	१७३९	१७३९			
११) तळोदा, मुलांचे	१७३९	१७३९			
१२) तळोदा, मुलींचे	१७३९	१७३९			
एकूण-	२०८६८	२०८६८			
(२) ठाणे					
१) शहापूर मुलींचे	१५६५	१५६५			
एकूण-	१५६५	१५६५			
(३) गडचिरोली					
१) अहेरी, मुलांचे	१७३९	१७३९			
२) अहेरी, मुलींचे	१७३९	१७३९			
एकूण-	३४७८	३४७८			
एकूण एकत्रित.	२५९११	२५९११			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००६-०७ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(ओ.टी.एस.पी)

<p>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम.</p> <p style="text-align: center;">(रूपये हजारात)</p>		<p>मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७- शिक्षण-१) वसतिगृह बांधणे- (०२) (०१) केंद्र पुरस्कृत योजना (४२२५ ०३०९) (०२) (०२) राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ०२३८)</p>			
<p>जिल्ह्याचे नांव</p> <p>२००६-०७ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद</p>		<p>२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</p>	<p>प्रशासकीय विभाग</p>	<p>शेरा</p>	
१	२	३	४	५	
	केंद्र	राज्य			
(१) जळगांव १) मुक्ताईनगर, मुलांचे	१७३९	१७३९	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	निव्वळ बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून.
(२) चंद्रपूर १) राजुरा-१, मुलांचे २) राजुरा-२, मुलांचे	६९६ २६१	६९६ २६१			
एकूण	९५७	९५७			
(३) रायगड १) पनवेल, मुलांचे	१८२६	१८२६			
(४) नांदेड १) किनवट, मुलांचे	१७३९	१७३९			
(५) गोंदिया १) गोंदिया मुलांचे	६०९	६०९			
(६) नागपूर १) नागपूर मुलांचे	१३०४	१३०४			
एकूण एकत्रित	८९७४	८९७४			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००६-०७ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप (टि.एस.पी)

<p>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आश्रमशाळा बांधकाम.</p> <p style="text-align: center;">(रूपये हजारात)</p>		<p>मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७- शिक्षण (०२) आश्रमशाळा इमारती बांधणे- (०२) (०२) केंद्र पुरस्कृत योजना (४२२५ ०२८३) (०२) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ०१२२)</p>		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	केंद्र	राज्य		
नाशिक	शासकीय आश्रमशाळा बोरवट	५१६५	५१६५	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.
	शासकीय आश्रमशाळा विसापूर	३४८	३४८	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
	शासकीय आश्रमशाळा दहिदुले	२०८७	२०८७	फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून.
	शासकीय आश्रमशाळा रायते	५६०३	५६०३	
	शासकीय आश्रमशाळा रामेश्वर	१७४	१७४	
एकूण नाशिक-		१३३७७	१३३७७	
नंदुरबार	शासकीय आश्रमशाळा असली	२६०९	२६०९	
	शासकीय आश्रमशाळा काकरदा	१७३९	१७३९	
	शासकीय आश्रमशाळा अमोनी	१३०४	१३०४	

	शासकीय आश्रमशाळा रामपूर	३९१३	३९१३
	शासकीय आश्रमशाळा राणीपूर (श)	३९१३	३९१३
	शासकीय आश्रमशाळा सुलतानपूर	३९१३	३९१३
	शासकीय आश्रमशाळा मोरंबा	४१७०	४१७०
	शासकीय आश्रमशाळा वार्सा	२६०९	२६०९
	शासकीय आश्रमशाळा राईनपाडा	२६०९	२६०९
	एकूण नंदुरबार	२६७०९	२६७०९
ठाणे	शासकीय आश्रमशाळा दाभाडी	२१७४	२१७४
	शासकीय आश्रमशाळा कळमदेवी	१७३९	१७३९
	शासकीय आश्रमशाळा खंबाळे	२१७४	२१७४
	शासकीय आश्रमशाळा सुसरवाडी	३३५२	३३५२
	शासकीय आश्रमशाळा टाकीपठार	३३५२	३३५२
	शासकीय आश्रमशाळा डोळखांब	३३५२	३३५२
	शासकीय आश्रमशाळा सासणे	३३५२	३३५२

	शासकीय आश्रमशाळा बेटेगांव	३३५२	३३५२
	शासकीय आश्रमशाळा भोपोली	३३५२	३३५२
	शासकीय आश्रमशाळा परखंडा	३३५२	३३५२
	शासकीय आश्रमशाळा न्याहाळे	३३५२	३३५२
	एकूण ठाणे-	३२९०३	३२९०३
चंद्रपूर	शासकीय आश्रमशाळा चंदनखेडा	१३०४	१३०४
	शासकीय आश्रमशाळा कोसंबी	८७०	८७०
	एकूण चंद्रपूर	२१७४	२१७४
भंडारा	शासकीय आश्रमशाळा बिजेपार	८७०	८७०
	शासकीय आश्रमशाळा पुराडा	८७०	८७०
	शासकीय आश्रमशाळा ककोडी	८७०	८७०
	एकूण भंडारा-	२६१०	२६१०
गडचिरोली	शासकीय आश्रमशाळा जांबीया	१३०४	१३०४
	शासकीय आश्रमशाळा हालेवारा	२३८२	२३८२
	शासकीय आश्रमशाळा भाक्रोडी	२३८२	२३८२
	शासकीय आश्रमशाळा लाहेरी	१७३९	१७३९

	शासकीय आश्रमशाळा बामणी	१७३९	१७३९	
	शासकीय आश्रमशाळा झिंगानुर	१७३९	१७३९	
	शासकीय आश्रमशाळा जिमलगड्हा	१७३९	१७३९	
	शासकीय आश्रमशाळा खमनचेरु	१७३९	१७३९	
	शासकीय आश्रमशाळा पेरिमिली	१७३९	१७३९	
एकूण गडचिरोली-		१६५०२	१६५०२	
पुणे	शासकीय आश्रमशाळा अहुपे	२६०९	२६०९	
नांदेड	शासकीय आश्रमशाळा किनवट	२६०९	२६०९	
अमरावती	शासकीय आश्रमशाळा कुटुंगा	२६०९	२६०९	
	शासकीय आश्रमशाळा टितंगा	२६०९	२६०९	
एकूण-अमरावती		५२१८	५२१८	
नागपूर	शासकीय आश्रमशाळा नवेगांव	२६०९	२६०९	
एकूण एकत्रित वेरीज-		१०७३९०	१०७३९०	

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००६-०७ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप (टि.एस.पी)

<p>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आदर्श आश्रमशाळा बांधकाम.</p> <p style="text-align: center;">(रूपये हजारात)</p>	<p>मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७- शिक्षण (०२) आश्रमशाळा इमारती बांधणे- (०२) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ०१२२)</p>			
जिल्ह्याचे नांव	२००६-०७	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	राज्य			
नंदुरबार	शासकीय आश्रमशाळा देवमोगरा	१७३९	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
	एकूण	१७३९		फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००६-०७ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(ओ.टी.एस.पी.)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आश्रमशाळा बांधकाम. (रूपये हजारात)		मागाणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना -०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७- शिक्षण-(०२) आश्रमशाळा इमारती बांधणे-(०२) (०२) केंद्र पुरस्कृत योजना (४२२५ ०२९२) (०२) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ०२०२)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	केंद्र	राज्य		
नाशिक	शासकीय आश्रमशाळा तळवाडे भासेर	३४८	३४८	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ
	शासकीय आश्रमशाळा धोंडबार	९४९	९४९	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
एकूण नाशिक-		१२८९	१२८९	
जळगांव	शासकीय आश्रमशाळा दहिवद	४३५	४३५	
	शासकीय आश्रमशाळा सोनबऱ्या	४३५	४३५	
एकूण जळगांव		८७०	८७०	
परभणी	शासकीय आश्रमशाळा पिंपळदरी	१३०४	१३०४	
अहमदनगर	शासकीय आश्रमशाळा अकलापूर	४३५	४३५	
	शासकीय आश्रमशाळा पळशी	४३५	४३५	
एकूण-अहमदनगर		८७०	८७०	

बुलढाणा	शासकीय आश्रमशाळा तरोडा	८७०	८७०		
यवतमाळ	शासकीय आश्रमशाळा कोरटा	८७०	८७०		
एकूण एकत्रित बेरीज-		६०७३	६०७३		

टिप: फक्त बांधकामाची तरतूद. टक्केवारी खर्च वगळून.